

महाराष्ट्रात 'बिहार पॅटर्न' राबवा

शिंदे गट, अजित पवारांचा सुपडा साफ होणार ?

मुंबई : प्रतिनिधी महायुतीच्या नेत्यांसोबत झालेल्या बैठकीत अजित पवार यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्यापुढे मोठा प्रस्ताव ठेवला. "निवडणुकीनंतर मला मुख्यमंत्री म्हणून घोषित करा, महाराष्ट्रात 'बिहार पॅटर्न' राबवा," अशी मागणी अजित पवार यांनी अमित शहांसमोर ठेवली आहे. एका इंग्रजी वृत्तवाहिनीने यासंदर्भात वृत्त प्रसिद्ध केले आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीत जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दोन दिवसांच्या मुंबई दौ-यावर होते. या दौ-यादरम्यान महायुतीच्या नेत्यांसोबत अमित शहांनी बैठक घेत आगामी निवडणुकीसंदर्भात सखोल चर्चाही केली. या बैठकीतील एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अमित शहांकडे मुख्यमंत्रिपदाची मागणी केली आहे. अमित शहा रविवार आणि सोमवार या दोन दिवसांच्या मुंबई दौ-यावर आले होते. मुंबई दौ-याचा समारोप झाल्यानंतर दिल्लीला रवाना होण्यापूर्वी त्यांनी मुंबई विमानतळावरच



महायुतीच्या नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीत अजित पवार यांनी बिहार पॅटर्नचा दाखला देत मुख्यमंत्रिपदावर दावा ठोकला. "निवडणुकीनंतर आपल्याला मुख्यमंत्री करा. महाराष्ट्रातही 'बिहार पॅटर्न' राबवा," असा प्रस्ताव अजित पवारांनी गृहमंत्री शहांपुढे ठेवला आहे.

एकीकडे निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री होतील अशी शक्यता आहे. तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस आपली हुकलेली मुख्यमंत्रिपदाची संधी मिळवण्यासाठी तयारी करत आहेत. त्यातच आता अजित पवारांनीही मुख्यमंत्रिपदावर दावा केल्यामुळे आगामी काळात महायुतीत मुख्यमंत्रिपदावरून मोठ्या उलथापालथी होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.

मुंबई : प्रतिनिधी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. महायुतीतही वेगाने घडामोडी घडू लागल्या आहेत. या निवडणुकीत कोण जिंकणार आणि कोण हरणार याबाबत वेगवेगळे दावे केले जात आहेत. अशातच शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी भाजपच्या अंतर्गत सर्वेक्षणाचा खुलासा केला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीचा सुपडा साफ होणार असून भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गटाला केवळ १०० च्या आसपास जागा मिळणार असल्याचा दावा रोहित पवारांनी केला आहे. याबाबत त्यांनी ट्विट करत भाजपचा अंतर्गत सर्व्हे फोडला आहे. या सर्व्हेमुळे भाजपचे टेशन वाढणार आहे.



केजरीवाल सरकार संकटात ? आमदारांचे पत्र गृह मंत्रालयाकडे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आप सरकार जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागण्याची चर्चा सुरु झाली आहे. त्याला कारण ठरले आहे, भाजप नेत्यांनी राष्ट्रपतीची घेतलेली भेट! दिल्लीतील सरकार बरखास्त करण्याची मागणी आमदारांनी राष्ट्रपतीकडे केली. ते पत्र आता राष्ट्रपती भवनाचे केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या गृह मंत्रालयाकडे पाठवले आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे लुंरंगात असून, दिल्लीतील सरकारच्या कारभाराबद्दल भाजप आमदारांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. दिल्लीतील सरकार बरखास्त करण्याची मागणी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन केली. तसे पत्र भाजप आमदारांनी राष्ट्रपतींना दिले. दिल्लीतील केजरीवाल सरकार बरखास्त करण्याची मागणी करणारे भाजप आमदारांच्या पत्राची राष्ट्रपती भवनाकडून दखल घेण्यात आली. राष्ट्रपती भवन सचिवालयाने हे पत्र केंद्रीय गृह मंत्रालयाकडे पाठवले आहे.

मला न विचारताच घोषणा : किरीट सोमय्या

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. आगामी निवडणुकीसाठी भाजपकडून व्यवस्थापन समिती जाहीर करण्यात आली आहे. माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती जाहीर करण्यात आली. विशेष म्हणजे माजी खासदार किरीट सोमय्या यांना पुन्हा पक्षाचे काम देण्यात आले आहे. निवडणूक संपर्क प्रमुख म्हणून किरीट सोमय्या यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली. मात्र आता ही जबाबदारी स्विकारण्यास किरीट सोमय्या यांनी स्पष्ट नकार दिला आहे. आपण ही जबाबदारी दुस-या कुणाला तरी द्यावी असे किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दौ-यानंतर जोरदार तयारी सुरु केली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने व्यवस्थापन समिती जाहीर केली. रावसाहेब दानवे हे या समितीचे अध्यक्ष आहेत.

या समितीमध्ये निवडणूक संपर्क प्रमुख म्हणून किरीट सोमय्या यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली. तर विशेष आमंत्रित म्हणून नितीन गडकरी, चंद्रशेखर बावनकुळे, देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, आशिष शेलार, नारायण राणे, पियुष गोयल, गणेश नाईक आणि हंसराज अहिर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.मात्र आता या नियुक्तीवरून किरीट सोमय्या यांनी नाराजी व्यक्त केली आहे. किरीट सोमय्या यांनी यासंदर्भात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्र लिहून आपली नाराजी कळवली आहे. आपण यासाठी अन्य कोणाची तरी नियुक्ती करावी असे सोमय्या यांनी म्हटले. सामान्य सदस्य म्हणून ठाकरे सरकारचे घोटाळे काढले. त्यावेळी तीन वेळा माझा वर जीवघेणे हल्ले झाले, असेही सोमय्या यांनी म्हटले आहे.आपण विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोग संपर्क प्रमुख म्हणून माझ्या नावाची मला न विचारता घोषणा केली ही पद्धत चुकीची आहे, मला हे अमान्य आहे. आपण यासाठी अन्य कोणाची तरी नियुक्ती करावी. १८ फेब्रुवारी २०१९ रोजी भाजप-शिवसेनेची ब्ल्यू सी हॉटेल वरवी इथे संयुक्त पत्रकार परिषद झाली होती.

कारवाईला घाबरून मांजराने पाचट कपातीचे पैसे घ्यायचेच होते तर कपातच का केले-आ.कराड

लातूर : - मशीनद्वारे उसाची तोडणी केलेल्या ऊसात पाचटाचे प्रमाण जास्त आहे असे कारण पुढे करून साडेसात टक्के उसाच्या वजनात मांजरा कारखाने कपात केली. या अन्यायकारक कपातीविरुद्ध आणि शेतकऱ्यांची होणारी अडवणूक आणि पिळवणूक लक्षात घेवून आवाज उठविल्याने भविष्यात कार्यवाही होईल या भितीने घाबरून मांजरा कारखान्याने पाचट कपातीचे पैसे देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती भाजपा नेते आ. रमेशआप्पा कराड यांनी एका प्रसिद्धी पत्रकारद्वारे दिली. गेल्यागळीत हंगामात मांजरा कारखान्याला मशीनद्वारे तोडून ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांच्या ऊसाच्या वजनातून पाचटाचे प्रमाण जास्त आहे असे दाखवून शेतकऱ्यांची पिळवणूक आणि अडवणूक करणाऱ्या मांजरा कारखान्याने साडेसात टक्के कपात केली ही अन्यायकारक कपात कुठल्या नियमाने केली असा प्रश्न भाजपा नेते आ. रमेशआप्पा कराड यांनी उपस्थित केला होता. केंद्रीय सहकार राज्यमंत्री ना. मुरलीधरजी मोहोळ हे लातूर दौऱ्यावर आले असता त्यांच्याशी आ. रमेशआप्पा कराड यांनी मांजरा कारखान्याकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांची अन्यायकारक कपाती होत असल्याची तक्रार करून शेतकऱ्यांना त्यांच्या कामाचा कष्टाचा दाम मिळावा अशी विनंती केली असता मंत्री महोदयानी याबाबत आपण निश्चितपणे गांभीर्याने दखल घेऊन योग्य ती चौकशी करून कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले होते. मांजरा कारखाने शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवावी पाचट कपातीचे पैसे तातडीने द्यावे अशी मागणी वाढली असतानाच आणि केंद्रीय सहकार राज्यमंत्र्यांनी दखल घेतल्याने भविष्यात होणाऱ्या कार्यवाहीच्या भीतीने मांजरा कारखान्याला पाचट कपात केलेल्या वजनाचे ऊस बिल देण्याचा निर्णय घ्यावा लागला. सणासुदीचे दिवस आणि शेतकऱ्यांची अडवण लक्षात घेऊन पाचट कपातीची रक्कम शेतकऱ्यांना देत आहोत असे जाहीर करून स्वतःला सहकारमहर्षी



म्हणून घेणारे यांनी प्रसिद्धी मिळण्याचा आणि शेतकऱ्याचा पुळका दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. असे सांगून आ. रमेशआप्पा कराड म्हणाले की, पाचट कपातीचे पैसे घ्यायचेच होते तर उसाच्या वजनातून पाचट कपातच का केली कुठल्या नियमाने केली आणि कपातीचे पैसे देताय म्हणजे उपकार करत नाहीत ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या कष्टाचा आणि घामाचा दाम आहे असेही त्यांनी बोलून दाखविले.

गेल्या गळीत हंगामात कारखान्यांनी अधिक्या भाव दिला हे सहकारमहर्षींना दिसत नाही का ? शेतकऱ्याची लुबाडणूक करायची आणि पुन्हा कळवळा दाखवायचा हे कसले भूषण आहे हे कुठले विलासरावांचे स्वप्न आहे. असेही आ. कराड यांनी बोलून दाखवले.

कारखान्यात ज्यांना चहा पिण्याचा सुद्धा अधिकार नाही अशा मुनीमांनी माझ्या श्रेयाच्या विषयाची चर्चा करू नये. मला श्रेया पेशा शेतकऱ्याचे हित महत्त्वाचे आहे. मुनीमानी मालकाची चाकरी करावी पण अवकातीप्रमाणे इतरांना बोलावे असा कारखान्याचे उपाध्यक्ष श्रीशैल्य उटणे यांना सल्ला देऊन मांजरा सहकारी साखर कारखाना ही कोणाची जहागिरी नाही शेतकरी सभासद या कारखान्याचे मालक आहेत हे विश्वस्तानी लक्षात ठेवावे असेही आ. रमेशआप्पा कराड यांनी एका प्रसिद्धी पत्रकाराद्वारे सांगितले.

शहरातील घनकचरा व्यवस्थापनासाठी मनपाचा पुढाकार ५ दिवसात १६४० मेट्रिक टन कचरा उचलला

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर नवीन एजन्सी नेमण्याची प्रक्रिया सुरु

लातूर/प्रतिनिधी : शहरातील घनकचरा व्यवस्थापनासाठी नेमलेल्या जन-आधार सेवाभावी संस्थेचे कंत्राट संपले असून महानगरपालिकेने शहरातील कचरा उचलण्यासाठी पुढाकार घेतला आहे.मागील ५ दिवसात मनपाच्या वतीने १६४० मेट्रिक टन कचरा उचलण्यात आला असून आगामी ८ दिवसात उर्वरित कचरा उचलण्याची कार्यवाही पुढील ८ दिवसात पूर्ण करण्यात येणार असल्याचे मनपाच्या वतीने कळविण्यात आले आहे. कचरा निविदा प्रक्रियेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने याचिका खारीज केली आहे. त्यामुळे घनकचरा व्यवस्थापन कामातील पात्र निविदा धारकास कायदेशि दिले जाणार आहेत.नवीन कंत्राटदार नेमून घनकचरा व्यवस्थापनाचे काम सुरळित केले जाणार आहे.शहरातील प्रत्येक घरी घंटगाडी जाईल यासाठी आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांच्या मार्गदर्शनात कृती आराखडा व रुटमॅप तयार करून ओला व सुका कचरा संकलन करण्याचे काम मनपाच्या वतीने हाती घेण्यात येत आहे.त्यामुळे शहर लवकरच कचरामुक्त होणार आहे अशी माहिती अतिरिक्त आयुक्त शुभम क्यातमवर यांनी दिली आहे.

मी उदगीरचे पालकत्व स्वीकारून जबादारीने काम केले : क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री संजय बनसोडे

विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी

समाजाला दिशा देण्याचे काम गणेश मंडळाच्या वतीने व्हावे

उदगीर :- मागील पाच वर्षांच्या कार्य काळात राज्य शासनाकडून पाच ते सहा हजार कोटींचा निधी मतदार संघासाठी उपलब्ध करून उदगीर जळकोट तालुक्याचा कायापालट करण्यासाठी मी उदगीर मतदार संघाचे पालकत्व स्वीकारून जबादारीने काम केले असल्याचे मत महाराष्ट्र राज्याचे क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री संजय बनसोडे यांनी केले. ते उदगीर शहरातील विविध गणेश मंडळांच्या भेटी दरम्यान नागरिकांना संबोधित करताना बोलत होते. यावेळी माजी जि.प. अध्यक्ष राहुल केंद्रे, रमेश अंबरखाने, मनोज पुदाले, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस समीर शेख,शहराध्यक्ष सय्यद जानीमियाँ, छावाचे दत्ता पाटील, माजी नगरसेवक अनिल मुदाळे, विजय निटुरे, नरसिंग शिंदे,उदयसिंह ठाकुर, अजित राठोड, राहुल सातापुरे, बाबुराव पांडरे, दत्ता पाटील, गुरुप्रसाद पांडरे, रामदास माळेगावे, रंजित कांबळे, प्रकाश गायकवाड, अंकुश गादेवार, अनुराग वजनम, आदीसह तिरुपती महिला भजनी मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. पुढे बोलताना ना.संजय बनसोडे यांनी, उदगीर



शहरातील गणेश मंडळांनी समाज प्रबोधन करून समाजाला दिशा देण्याचे काम सर्व गणेश मंडळांच्या वतीने व्हावे अशी ईच्छा व्यक्त करून मागील ४ - ५ वर्षांच्या काळात रस्ते, वीज, पाणी, आरोग्य आदी सुविधा नागरिकांना आपण पुरविल्या आहेत. आता दळणवळणाच्या बाबतीत आपण सक्षम असून येत्या काळात मेट्रिकल कॉलेज, विमानतळ, एम.आय.डी. सी ची निर्मिती करून मोठे उद्योग मतदार संघात उभारून हजारो तरुणांना रोजगार निर्मिती करून देणार आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य नुकताच राष्ट्रपती महोदयांचा दौरा आपल्या उदगीरला झाल्याने आपल्या उदगीरचे नाव जगामध्ये गेले आता आपण सर्वांनी हे उदगीरचे वैभव जपले पाहिजे असे सांगितले. यावेळी विविध गणेश मंडळाचे पदाधिकारी व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुणे : विनायक कुलकर्णी सर्वच राजकीय पक्षांतील इच्छुकाना आता येणा-या विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. त्यादृष्टीने विविध राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पुणे जिल्ह्यात महायुतीला आणि महाविकास आघाडीला प्रत्येकी दोन दोन जागांवर विजय संपादन करता आला पण आता बदलत्या राजकीय परिस्थितीमध्ये संभाव्य राजकीय चित्र कसे असेल यादृष्टीने चर्चा सुरु झाली आहे.विधानसभेची पंचवार्षिक निवडणूक येत्या दोन-तीन महिन्यांत होण्याच्या दृष्टीने राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. निवडणुका महायुती आणि महाविकास आघाडी मित्रपक्षांच्या बरोबरच लढणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्यादृष्टीने जागा वाटपाबाबत बोलणी सुरु झाली असून संभाव्य उमेदवारांची चाचपणी करण्यात येत आहे. जिल्ह्याचा विचार करता शहर आणि जिल्ह्यात एकूण २१ जागा विधानसभेच्या आहेत त्यामध्ये ८ जागा या पुणे शहरात तर तीन जागा पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात आहेत. आणि उर्वरित जागा ग्रामीण भागात आहेत. जिल्ह्याच्या सुरुवातीपासूनच्या राजकीय परिस्थितीवर काँग्रेस आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वरचष्मा राहिला आहे मात्र गेल्या काही वर्षात केंद्रात आणि राज्यात ज्याप्रमाणे राजकीय स्थित्यंतरे होत गेली त्यानुसार जिल्ह्याच्या राजकीय पटलावर बदल होत गेले असल्याचे दिसते. एक मात्र नक्की की सतत कमी-अधिक प्रमाणात बदल होत राहिले.



संपादकीय....

सार्वत्रिक मूलभूत उत्पन्नाच्या दिशेने!

गरिबी आणि उत्पन्नातील विषमता कमी करण्यासाठी सभाय्य रूपातून तोडगा काढण्यासाठी २०१६-१७ च्या आर्थिक सर्वेक्षणात सार्वत्रिक मूलभूत उत्पन्न अर्थात यूबीआय म्हणजेच ‘युनिव्हर्सल बेसिक इन्कम’ची संकल्पना मांडली होती. याचा उद्देश एखाद्या राज्यातील सर्व नागरिकांना त्यांचे उत्पन्न, स्रोत किंवा रोजगाराची स्थिती लक्षात न घेता एक निश्चित रक्कम प्रदान करणे हा होता. या सर्वेक्षणात प्रत्येक भारतीयाला ७ हजार २६० रुपये रोख देण्याचा प्रस्ताव होता आणि त्याचा वार्षिक खर्च जीडीपीच्या ४.९ टक्के असेल, असे म्हटले गेले.

सार्वत्रिक मूलभूत उत्पन्न ही संकल्पना एक प्रभावी उत्पन्नाचे मॉडेल असून ज्याचा उद्देश एखाद्या राज्यातील सर्व नागरिकांना त्यांचे उत्पन्न, स्रोत किंवा रोजगाराची स्थिती लक्षात न घेता एक निश्चित रक्कम प्रदान करणे हा होता. यूबीआयचा उद्देश आर्थिक स्थिती सुधारणे आणि समाजातील उत्पन्नाचा फरक कमी करणे हा आहे. या संकल्पनेकडे क्रांतिकारी विचार म्हणून पाहिले गेले. आज तीच संकल्पना आता लागू करण्याची वेळ आली आहे. या सर्वेक्षणात प्रत्येक भारतीयाला ७ हजार २६० (तत्कालीन काळात दारिद्र्यरेषेच्या समकक्ष) रोख देण्याचा प्रस्ताव होता. पण तत्कालीन सरकारकडे उपलब्ध आर्थिक स्रोत पाहता एवढी रक्कम देणे खूपच कठीण होते. त्यामुळे यूबीआय हे दुर्मिळ लक्ष्य मानले गेले आणि ते साध्य करणे जवळपास अशक्यच मानले गेले. अलीकडच्या काळातील लाभार्थ्यांसाठी राबविली जाणारी थेट रोख हस्तांतर (डीबीटी) पद्धत लोकप्रिय ठरत आहे. या हस्तांतराची सुरुवात २०१३ मध्ये झाली. या पद्धतीमुळे भ्रष्टाचाराला चाप बसतो आणि ही पद्धत अचूक आणि पारदर्शक असून यामुळे आर्थिक समावेशकतेच्या प्रक्रियेला चालना मिळते. जनधन बँक खाते, आधार कार्ड नंबर आणि मोबाईल (जॅम) या तीन आधारांवर डीबीटी प्रक्रियेचा विस्तार झाला आणि त्यानुसार रोख किंवा वस्तकरूपातून लाभार्थ्यांपर्यंत मदत पोहोचू लागली.

थेट खाते हस्तांतराच्या संकेतस्थळानुसार ५३ मंत्रालयांच्या ३१५ योजना केंद्र सरकारकडून राबविल्या जात आहेत. यात आतापर्यंत ३८ ट्रिलियन रुपये वितरित झाले आहेत. त्यापैकी ३ ट्रिलियन तर मागच्या आर्थिक वर्षात वितरित झाले. २०२३-२४ या काळात रोख रक्कम मिळवणार्या लाभार्थ्यांची एकूण संख्या सुमारे ७० कोटी होती. हस्तांतराची संकल्पना केवळ रोख रकमेपुरतीच म्हणता येणार नाही; तर दरमहा मिळणारे ५ किलो मोफत धान्यही डीबीटीचा लाभ मानला जात आहे. वस्तूंच्या रूपातून लाभ मिळवणाऱ्यांची संख्या गेल्या आर्थिक वर्षात एक अब्जपेक्षा अधिक राहिली. प्रामुख्याने सोफल धान्य देण्याचा मुद्दा असो किंवा स्वयंपाकाचा गॅस मिश्लिडर हस्तांतर असो, यात वितरणाचा खर्चही असतो. मात्र रोख हस्तांतर हे जनधन खात्यात थेटपणे सामील होते. यात हस्तांतराचा खर्च खूपच कमी असतो. परिणामी थेट लाभ हस्तांतराची लोकप्रियता अधिक आहे. राज्यांतील योजनांना त्यास जोडले तर थेट हस्तांतर योजनांची संख्या ही ४५० पेक्षा अधिक राहिल. रोख हस्तांतराचे ताजे उदाहरण म्हणजे महाराष्ट्रातील ‘लाडकी बहीण योजना’. यानुसार २१ ते ६५ वयोगटातील सर्व महिलांना थेट १५०० रुपये दिले जात आहेत. यातील अट म्हणजे लाभार्थी महाराष्ट्राची नागरिक असावी, सरकारी कर्मचारी असू नये, करदाता असू नये आणि त्याचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असावे.

या योजनेसाठी काही अटी लागू असल्याने त्याला सर्वसमावेशक म्हणता येणार नाही. मात्र दोन कोटीपेक्षा अधिक अर्जदारांना या योजनेचा लाभ दिला आहे. या योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर वार्षिक ४६ हजार कोटी रुपयांचा भार पडणार आहे. या योजनेचा उद्देश महिला सक्षमीकरण आणि गरिबीतून बाहेर काढण्यासाठी मदत करणे. एकार्थाने या योजनेचे ध्येय यूबीआयपेक्षा वेगळे नाही. मध्य प्रदेशातील ‘लाडली बहना’ या योजनेपासून महाराष्ट्र सरकारने प्रेरणा घेतली आहे. २००७ मध्ये मध्य प्रदेशमध्ये ‘लाडली लक्ष्मी’ योजना कार्यान्वित केली होती आणि ती अन्य सहा राज्यांनी अंगीकारली. अर्थात ही योजना मुलींसाठी होती आणि त्याचा उद्देश लिंग भेदाभेद दूर करण्याचा होता. यात कोणत्याही मुलीला वयाच्या २१ व्या वर्षापर्यंत एक लाखांचे अर्थसहाय्य करण्यात आले. यानुसार आपण विविध राज्यांतील मुली आणि महिलांसाठीच्या हस्तांतर रोखीच्या योजनांना जोडले तर त्यात मोठी रक्कम समोर येते. या निधीसह आपण मोफत ट्यूशन, मोफत सायकल, मोफत बस तिकीट आदी योजनांनाही जोडू शकता. या योजना अनेक राज्यांत राबविल्या जात आहेत.

सध्याच्या काळात यूबीआय लागू करता येईल की नाही, हे पाहिले पाहिजे. आर्थिक रूपातून यूबीआयला अंमलात आणण्यासाठी अनेक विद्यमान योजनांना मर्यादित प्रमाणात किंवा नव्याने सामील करावे लागेल. उदा. पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेला यूबीआयमध्ये सामील करावे लागेल. एकप्रकारे अटी जेवढ्या कमी असतील, तेवढा खर्चही कमीच राहिल आणि योजना प्रभावीपणे अंमलात येण्याची शक्यता अधिक राहते. यांसारख्या योजनांचा आराखडा तयार करताना बाहेर पडण्याची सुविधाही ठेवली पाहिजे. श्रीमंत लोक आपल्या इच्छेनुसार यूबीआयमध्ये वेगळे होऊ शकतात. अन्यथा यासाठी सर्वच पात्र ठरतील. सर्वसमावेशकतेच्या उपक्रमात प्रशासन सरळमार्गी राहते आणि लाभार्थीही अशा योजनांपासून वंचित राहण्याची भीती राहात नाही. आर्थिक सर्वेक्षणात रोख आधारित यूबीआयमुळे चलनवाढ वाढू शकते, असे म्हटले आहे. तसेच चलनवाढ वाढल्याने दरवर्षी त्या हिशेबाने उत्पन्नाच्या निधीत वाढ करावी लागेल. त्यामुळे ही बाजू यूबीआयचे आकर्षण कमी करते. कारण कर्वाडीच्या तुलनेत चलनवाढीचाही बोजा वेगाने वाढेल आणि एक वेळ अशी येईल की, ही योजना राबवणे अशक्य होईल.

मुंबई हे फिनटेक शहर बनवणार - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

देशाच्या आर्थिक राजधानीचा चेहरामोहरा बदलणाऱ्या स्थित्यंतराचा वेध घेणाऱ्या ‘लोकसत्ता’ च्या गृहनिर्मितीविषयक ‘नवे क्षितिज’ या कॉफी टेबल पुस्तकाचे प्रकाशन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. भविष्यातील मुंबईची निर्मिती, पायाभूत सुविधा, वाढत्या नागरीकरणाच्या दृष्टीने शहराचे नियोजन, नैसर्गिक क्षेत्रांची जपणूक, केंद्र व राज्य शासनाच्या मुंबईतील जमिनींवरील अतिक्रमणे, राज्यातील अन्य शहरांमधील झोपू योजना आदी मुद्दांवर फडणवीस यांनी केलेल्या मनमोकळ्या संवादाचा सारांश. मुंबईत विकासासाठी जमीन उपलब्ध होत नसल्याने ‘लॅंड लॉक सिटी’ अशी अवस्था अनेक वर्षे झाली होती. त्यामुळे माहिती-तंत्रज्ञान आणि अन्य क्षेत्रातील कंपन्यांनी बंगलोर, चेन्नई शहरांना पसंती दिली. पण अनेक रखडलेले पुनर्विकास प्रकल्प आम्ही मार्गी लावले. झोपडपट्टी पुनर्वसन योजना व अन्य अनेक निर्णयांमुळे विकासासाठी जमीन उपलब्ध होऊ लागली. मुंबईतील बांधकाम क्षेत्रात तेजी आहे. मुंबई हे उत्साही आणि रसरशीत (व्हायब्रंट) शहर आहे, अशी ओळख आम्ही जगात निर्माण केली आहे. पण भविष्यात विकसित होणारी मुंबई किंवा नागरीकरणाचे नवीन केंद्र हे ठाणे, पालघर व रायगड जिल्ह्यात आहे. मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण क्षेत्राचा विकास होत आहे. जगातील ग्लोबल डेटा सेंटर अमेरिकेत असून नवी मुंबईची ओळख डेटा सेंटरचे उद्योगाचे प्रमुख केंद्र आणि फिनटेक सिटी म्हणून निर्माण होत आहे. बुलेट ट्रेन, वसई-विरार-उत्तन या परिसरातून जाणारा महामार्ग यासह अन्य प्रकल्पामुळे ठाणे, पालघर व रायगडला चांगली दळणवळण सुविधा उपलब्ध होत आहे. त्यामुळे मुंबईत आर्थिक तंत्रज्ञान (फायनान्सियल टेक्नॉलॉजी) केंद्रे असतील आणि त्यांचे संलग्न कार्यालय (बँक ऑफिस) नवी मुंबईत असेल. नागरनियोजनाचा विचार करण्यात आला नाही देशातील किंवा राज्यातील ८० टक्के जनता ग्रामीण भागात राहते, असे प्रदीर्घ काळ सांगितले जात होते. पण राज्यात मोठ्या प्रमाणावर नागरीकरण सुरु होते. त्यातून शहरे बेसुमार वाढत गेली. त्या लोकसंख्येसाठी पिण्याचे पाणी, कचरा व सांडपाणी प्रक्रिया, वाहतूक आदी पायाभूत सुविधा आणि परवडणारी घरे पुरेशा प्रमाणात तयार न झाल्याने शहरे बकाल होत गेली. मुंबईसह अनेक शहरांचे विकास आराखडे ३० वर्षे तयार झाले नाहीत किंवा मंजुरी देण्यात आल्या नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये सत्तेवर आल्यावर वाढते नागरीकरण हे आढळून नसून संधी आहे, अशी संकल्पना मांडली. नागरनियोजनाच्या दृष्टीने विचार करून स्मार्ट सिटीसह शहरांमध्ये पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी अनेक योजना आणल्या. राज्यातही आमचे सरकार आल्यावर मी मुंबईसह १५० शहरांचे

विकास आराखडे पाठपुरावा करून मंजूर केले आणि नागरनियोजनाला दिशा देण्याचा प्रयत्न केला. मुंबईतील सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता समुद्रात सोडले जात होते. आमचे सरकार आल्यावर सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊन त्यासाठीची मानके तयार करण्यात आली आणि सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात आले. अनेक शहरांमध्ये भूमिगत सांडपाणी वाहिन्यांचे प्रकल्प पूर्ण करण्यात आले. बीडीडी चार्जचा पुनर्विकास हा देशातील सर्वात मोठा प्रकल्प म्हाडा, सिडको यासारख्या संस्थांवरच गृहनिर्माणाची जबाबदारी होती. पण गेल्या काही वर्षात पुनर्विकासाचे अनेक प्रकल्प अडकले किंवा प्रलंबित आहेत. अनेक खासगी विकासकांनी हे प्रकल्प अर्धवट सोडले आहेत. त्यामुळे घर सोडून गेल्यांना आपले घर पुन्हा मिळत नाही आणि विकासकाकडून भाडेही मिळत नाही, अशी अडचण आहे. त्यामुळे महापालिका, मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण (एमएनआरडीए), राज्य रस्तेविकास महामंडळ (एमएसआरडीसी) यासारख्या संस्थांनाही गृहबांधणीची जबाबदारी देण्यात आली आहे. खासगी विकासकांपेक्षा शासकीय संस्थांकडून पुनर्विकासाची कामे होत असतील, तर न्यायालयांकडूनही त्यास संपती दिली जाते. खासगी व सार्वजनिक क्षेत्राचा भागीदारीतूनही काही प्रकल्पांची कामे सुरु आहेत. बीडीडी चार्जचा पुनर्विकास हा देशातील सर्वात मोठा पुनर्विकास प्रकल्प आहे. म्हाडाकडून हा पुनर्विकास होणार असून गेली अनेक वर्षे या प्रकल्पाची नुसती चर्चाच सुरु होती. पण आमच्या सरकारने निर्णय घेतला. चाळी पाडून त्याजागी बहुमजली इमारती उभ्या राहतील. नियोजनबद्ध नवनगरांची उभारणी एमएमआरडीएने अटल सेटू उभारला, त्यामुळे जे नवीन क्षेत्र विकासासाठी खुले झाले आहे, त्याच्या नियोजनाची (एसपीए) जबाबदारी एमएमआरडीएवर सोपविण्यात आली आहे. राज्य रस्तेविकास महामंडळाने समृद्धी महामार्ग उभारला, त्यांच्यावर या पट्ट्यातील नवी क्षेत्रे विकसित करण्याचे काम सोपविण्यात आले आहे. जे पायाभूत सुविधा उभारतात, त्यांच्यावर नियोजनाची जबाबदारी देणे चुकीचे नाही. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग उभारणीच्या वेळीही या पट्ट्यात नवनगरांच्या उभारणीचा प्रस्ताव होता. मात्र त्यास विरोध व टीका झाल्याने तो सोडून देण्यात आला. त्यामुळे कोणत्याही नियोजनाशिवाय या पट्ट्यात शहरे उभी राहिली आणि सरकारी तिजोरीत पैसा येण्याऐवजी खासगी क्षेत्राकडे तो गेला. त्यामुळे शासकीय संस्थांनी नागरनियोजन करणे उचित आहे. त्यांनाही विकास आराखडा नियमावलीतील तरतुदीनुसारच नागरनियोजन करावे लागणार आहे. कायम विनाविकास क्षेत्र नाही एनडीझेड म्हणजे ‘कायम विनाविकास क्षेत्र ’ (नेव्हर डेव्हलपमेंट झोन) असा अर्थ नाही.

विकास आराखडा तयार करताना लोकसंख्येच्या गरजेनुसार काही जागा पिढव्या क्षेत्रात आणि त्यावेळी काही जागा विकसित करण्याची गरज नसल्यास हिऱ्या क्षेत्रात किंवा एनडीझेडमध्ये दाखविल्या जातात. एनडीझेडमधील काही जागा नैसर्गिक क्षेत्रासाठी आवश्यक असतात. पण सर्वच जागेवर कायमच विकास होऊ शकत नाही, असा त्याचा अर्थ लावणे योग्य नाही. गरजेनुसार त्यातील काही जागा विकसित केली जाऊ शकते.

नैसर्गिक किंवा अन्य जागांवर होणारी अतिक्रमणे रोखली जायलाच हवीत. जैवविविधता जपलीच पाहिजे. पण नागरनियोजन करताना हरित पट्टा आणि विकासासाठी जागा उपलब्ध करताना व्यवहार्य दृष्टिकोनही हवा. मिठागरांच्या जमिनी म्हणजे सरसकट नैसर्गिक क्षेत्र नाही. मुंबईत यापैकी ३०-३५ टक्के जागांवर झोपड्या उभ्या राहिलेल्या आहेत. समुद्र आणि मिठागरांच्या जमिनी यामध्ये बांधकामे उभी राहिली आहेत. मुंबईत विकासासाठी मोकळ्या जमिनी उपलब्ध नाहीत, ती ‘लॅंड लॉक सिटी’ आहे. त्यामुळे मिठागरांच्या काही जमिनी घरबांधणीसाठी वापरल्या जाऊ शकतात. झोपड्या वाढू देणे चुकीचे आहे. ठाकरे सरकारच्या अटींमुळे एकाधिकारशाही धारवी पुनर्वसनाची संकल्पना माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी मांडली होती. त्यानंतर २०-२५ वर्षे काहीच झाले नाही, नुसतीच चर्चा झाली. आमचे सरकार सत्तेत आल्यावर धारवी पुनर्विकास प्रकल्पाचा आराखडा तयार करून केंद्र सरकारकडून आवश्यक मंजुरी व मदत मिळविण्यात आली. रेल्वेची जमीन पुनर्वसनासाठी मिळविताना सुमारे पावणेदोन हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे. निविदा मागविण्यात आल्यावर तिघांचे प्रस्ताव सादर झाले होते आणि अदानींना हे काम मिळाले आहे. मात्र या पुनर्विकास कंपनीत राज्य सरकारचाही हिस्सा आहे. या निविदांसाठीच्या अटी-शर्ती उद्भव ठाकरे सरकारच्या काळातच तयार करण्यात आल्या होत्या. त्यातून विकासाकाची विकास हक्क हस्तांतरण एकाधिकारशाही (टीडीआर मोनोपोली) निर्माण होण्याचा धोका होता. त्यामुळे तेवढ्या पुराता बद्दल करून आम्ही टीडीआरवर मर्यादा आणल्या. आमच्या सरकारने ही एकाधिकारशाही रोखली. पारदर्शी पद्धतीने डिजिटल माध्यमातून विकासाकांना उपलब्ध टीडीआरची माहिती मिळणार आहे. राज्य सरकारने २०११ पर्यंतच्या झोपड्यांना संरक्षण दिले असून धारवीमध्ये या कालमर्यादेपर्यंतच्या रहिवाशांचे आणि उद्योगांचेही तथेच पुनर्वसन करण्यात येईल. त्यानंतरच्या काळातील रहिवाशांचेही पुनर्वसन न केल्यास ते अन्यत्र जातील. त्यामुळे २०११ नंतरच्या रहिवाशांचेही जागेच्या उपलब्धतेनुसार पुनर्वसन करावे लागेल.

उपवर्गीकरणाची गोमटी मधुर फळे ‘एससी’ना मनमुराद चाखू द्या!

आरक्षणांमुळे जातीवाद वाढतोय, असे मत मांडतानाच आरक्षण आर्थिक निकषावर लागू करण्याचा आग्रह निकालात धरण्यात आला आहे. घटनाबाह्य क्रीमी लेअर आणि एससी/ एसटी या प्रवर्गांच्या वर्गीय एक्तेला बाधा हे दोनच मुद्दे सर्वोच्च न्यायालयाच्या उप वर्गीकरणाच्या निकालास आक्षेप घेण्यासारखे आहेत, अशातला भाग नाही. तो निकाल म्हणजे दुसरे - तिसरे काही नसून अनुसूचित जातींचा आरक्षणाचा संविधानिक अधिकार संपण्याची नांदी आहे. खंडपीठातील सातही न्यायमूर्तींची निकालपत्रे बारकाईने वाचली तर त्याची खात्री कुणालाही पटेल. केवळ घटनाबाह्य क्रीमी लेअर नव्हे, तर आरक्षणाला कालमर्यादा घालण्याचे आणि जाती आधारित आरक्षण समूळ नष्ट करण्याचे मनसुबे त्या निकालपत्रातून उघड होत आहेत! वास्तविक जाती आणि त्यावरून होणारा भेदाभेद आधी होता म्हणून जाती आधारित आरक्षण आले, हे वास्तव आहे. पण आरक्षणांमुळे जातीवाद वाढतोय, असे मत मांडतानाच आरक्षण आर्थिक निकषावर लागू करण्याचा आग्रह त्या निकालात धरण्यात आला आहे. इतर अनेक समाजांच्या हिताच्या लढाया त्यांच्याही आधी आपल्या शिरावर आणि उखार घेण्याचा आंबेडकारी बौद्ध समाजाला भारी पुष्कळ आहे. मा त्यात स्व:तचे ज्वलंत प्रश्न बाजूला पडले तरी त्याची पर्वा ‘लढणे’ रक्तात भिनलेल्या या समाजाला कधीच नसते. यावर कोणाचेही दुमत असू शकत नाही. त्या पार्श्वभूमीवर, मला काही प्रश्न नेहमीच पडत आले आहेत. अनुसूचित जातींच्या करण्यात येणाऱ्या उप वर्गीकरणाच्या निमित्ताने ‘आंबेडकरवादी भारत मिशन’ च्या एकूण चार बैठका पार पडल्या. त्यातील एका बैठकीत संविधान तज्ज्ञ ड. डॉ. सुरेश माने यांच्यासमक्ष ते प्रश्न मी उपस्थित केले होते. १. शिक्षण, नोकऱ्या आणि संसदीय राजकारणात अनुसूचित जाती - जमातींना खात्रीने शिरकाव/ प्रतिनिधित्व मिळण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आरक्षणाचा संविधानिक अधिकार दिला. त्याला पात्र असलेल्या जातींची संख्या राज्यात ५९ आणि देशभरात ११०८ इतकी आहे. मा आरक्षणाची लाभार्थी पूर्वाश्रमीची महार जात म्हणजे एकटा धर्मातरित बौद्ध समाजच आहे काय? २. आरक्षण ही काही गरिबी घालवण्यासाठी कुणी दिलेली भौक व मेहेरबानी नाही. तो प्रतिनिधीत्व मिळण्यासाठीचा संविधानिक अधिकार आहे. तरीही आरक्षणाचे लाभार्थी असल्यामुळे ‘उपकृत’ झाल्याची, नैतिक अपराधीपणाची अनाढायी आणि गैर भावना बौद्ध समाजाच्या मनात वसली आहे काय? ३. कुठलीही आरक्षणाची मागणी रास्त असो की गैर , तिचे समर्थन आपण केलेच पाहिजे, अशी बौद्ध समाजाची मनोभूमिका त्या ‘उपकृत’ झाल्याच्या, नैतिक अपराधीपणाच्या भावनेतून तयार झाली आहे काय? ४. ओबीसींना आरक्षणाची शिफारस केलेल्या मंडल आयोगाची लढाई १९८० च्या दशकाच्या प्रारंभापासून बौद्ध समाजाने, आंबेडकरी चळवळीने शिरावर घेवून लढली. ओबीसी आणि मराठा आरक्षणांलाही आंबेडकरवादी नेत्यांनी पाठिंबाच दिलेला आहे. ५. आंबेडकरी चळवळ ही देशात आरक्षण इच्छुक जाती - समाजांची संख्या आणि आरक्षणाचा ‘टक्का’ वाढवण्यास खरोखर हातभार लावत आहे काय? तसा समज फैलावण्यास, प्ररूप होण्यास इतरांचेही कल्याण साधण्याची बौद्ध समाजाची भूमिका कारणीभूत ठरून हा समाज रोषाचे लक्ष्य बनत आहे काय? आता सर्वोच्च न्यायालयाच्या १ ऑगस्ट २०२४ च्या एका निकालाने अनुसूचित जाती, जमातींचे उप वर्गीकरण करण्याचा नवा मुद्दा समोर आला आहे. तो उप वर्गीकरणाचे समर्थक आणि विरोधक अशी अनुसूचित जातींची फाळणी करणारा आहे.

मात्र, उपवर्गीकरण आपल्याला लाभदायक आहे, असे वाटणाऱ्या अनुसूचित जाती त्यांच्या समर्थनार्थ अद्याप तरी म्हणाव्या तथा मैदानात उतरलेल्या दिसत नाहीत. पण दुसरीकडे, उप वर्गीकरणाला विरोधाची सुरुवात उत्तर भारतातून ‘बंद’द्वारे झाली. त्यांच्या हाकेला महाराष्ट्रातूनही प्रतिसाद मिळाला. या आंदोलनात अर्थातच आंबेडकरवादी दलित संघटना अग्रभागी आहेत. त्यामुळे ‘उपवर्गीकरण’ हे बिगर बौद्ध अनुसूचित जातींना खरोखर लाभदायक आणि बौद्ध समाजासाठी भयंकर नुकसानकारक आहे, असा समज पसरणे स्वाभाविकच होणार आहे. या प्रश्नातील आंदोलनातील बौद्ध समाजाच्या, आंबेडकरवादी संघटनांच्या पुढाकारामुळे तसे चित्र उभे राहताना दिसत आहे. प्रत्यक्षात वस्तुस्थिती तीच आणि तशीच आहे काय? मुळीच नाही! जातीनिहाय जनगणनेशिवाय तुकडे कसे पाडणार? विदर्भातील भूपेंद्र गणवीर हे नामवंत पत्रकार उपवर्गीकरणावर काय म्हणतात ते सर्वच अनुसूचित जातींनी लक्षात घेण्याची गरज आहे. ‘जातींच्या समूह आरक्षणात गुणवत्तेला वाय होता. जातीची लोकसंख्या अत्यल्प असली तरी गुणवत्तेवर त्याची निवड होत होती. आता जागा त्या-त्या जातींच्या लोकसंख्येच्या प्रमाणात राहतील. जास्त लोकसंख्या असलेल्या जातीला कमी जागा आणि कमी लोकसंख्या असलेल्या जातींना जास्त जागा असे

कदापिही होणार नाही. तसा गैरसमज कोणी पाळू नये. सरकारला तसे करताच येत नाही. त्यासाठी अंतर्गत जातीनिहाय जनगणना करावीच लागेल. तोपर्यंत हा निवाडा लागू होऊच शकत नाही. ही वस्तुस्थिती आहे.’ त्याकडे गणवीर यांनी समाज्यांचे लक्ष वेधले आहे. उपवर्गीकरणाची झलक! अच्युत भोईट हे ‘आंबेडकरवादी भारत मिशन’चे शिंदेदार. चर्मकार समाजातील उच्चशिक्षित सामाजिक कार्यकर्ते आहेत. उपवर्गीकरण कसे असेल, त्याची उदाहरणासह झलकच त्यांनी दाखवली आहे. उपवर्गीकरणाचे स्वागत, समर्थन करणाऱ्या अनुसूचित जातींच्या डोळ्यांत त्यातून झणझणीत अंजन पडेल, अशी अपेक्षा आहे. २०११ च्या जनगणनेनुसार, महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातींच्या लोकसंख्येत महार/बौद्ध समाज ६० % आहे. मातंग समाज १८ %, चर्मकार समाज १० % आणि उरलेल्या ५६ जातींचे प्रमाण १२ % आहे. या अर्थाने, महाराष्ट्रातील अनुसूचित जातींना मिळणारे १३ % आरक्षणाचे अ,ब,क,ड वर्गीकरण केल्यास १३ % आरक्षणातून अ) - महार/बौद्ध समाजाला ७.८ %, ब)- मातंग समाजाला २.३४ %, क)- चर्मकार समाजाला १.३ आणि ड)- उर्वरित ५६ जातींना १.५६ आरक्षण मिळेल. सध्या महाराष्ट्र विधानसभेत सन २००१ च्या जनगणनेनुसार अनुसूचित जातींसाठी २९ जागा राखीव आहेत. २९ पैकी. १) चर्मकार समाजाचे १.३ % प्रमाणे ३ आमदार असायला हवे होते. परंतु प्रत्यक्षात आजघडीला ११ आमदार आहेत. २) महार/ बौद्ध समाजाचे ७.८ % प्रमाणे १७ आमदार असायला हवे होते. पण प्रत्यक्षात सध्या केवळ ८ आमदार आहेत. ३) मातंग समाजाचे २.३४ % प्रमाणे ५ आमदार असायला हवे होते. परंतु प्रत्यक्षात सध्या ४ आमदार आहेत. ४) तसेच उर्वरित ५६ जातींचे १.५६ % प्रमाणे साडेतीन आमदार हवे होते. परंतु प्रत्यक्षात ६ आहेत. त्यापैकी बुरड -१, बलाई -१, खाटिक- १, वाल्मिकी-१ आणि कैकाडी-१आमदार निवडून आले आहेत. लोकसंख्येच्या प्रमाणात अ,ब,क,ड वर्गीकरण केले तर १३ टक्के आरक्षणातील महार/बौद्ध क्र. ३७ चा वाटा ७.८ % असल्यामुळे त्यांचे काहीच नुकसान होणार नाही. उलट त्यांचा फायदाच होणार आहे. अनुसूचित जातींच्या लिस्ट मध्ये क्र. ४६ वर प्रमुख मातंग व अन्य लहान ७ जाती म्हणजे एकुण ८ जाती आहेत. मातंग जात शिक्षणात पुढारलेली असल्यामुळे २.३४ % आरक्षणातून मातंग जातीला जास्त फायदा होणार हे निश्चित आहे. त्यामुळे बाकीच्या ७ वंचित जाती वेगळे आरक्षण मागतील. त्याप्रमाणे क्र. ११ वर प्रमुख जात चर्मकार व अन्य लहान ३३ जाती म्हणजे एकूण ३४ जाती आहेत. चर्मकार जात शिक्षणात पुढारलेली असल्यामुळे १.३ % आरक्षणातून चर्मकार जातीलाच जास्त फायदा होणार हे निश्चित आहे. त्यामुळे बाकीच्या ३३ वंचित जाती वेगळे आरक्षण मागतील. उर्वरित १.५६ % आरक्षणात ५६ जातींचीही मातंग आणि चर्मकार जातिप्रमाणेच गत होणार हे निश्चित आहे. थोडक्यात अनुसूचित जातींच्या आरक्षणाचे अ,ब,क,ड वर्गीकरणातून मातंग, चर्मकार किंवा उर्वरित ५६ जातींच्या हाती काहीच लागणार नाही. उलट अशा वाटण्या करून आहे तेही आरक्षण घालवून बसावे लागेल. केंद्र व महाराष्ट्रातील भाजप सरकार तर आरक्षण घालवायलाच बसलेले आहे. परंतु प्रश्न असा आहे की चर्मकार आणि मातंग समाजातील तथाकथित नेत्यांचे शहाणपण गेले कुठे? अशा प्रकाराच्या अव्यवहार्य, आत्मघातकी मागण्या करण्याऐवजी या नेत्यांनी समाजातील मुला - मुलींना सर्पशंसाही तयार राहा, असे ठणकावून सांगितले पाहिजे आणि एकत्रित १३ टक्के आरक्षणातील जास्तीत जास्त फायदा कसा मिळेल यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे. नाहीतर भावी पिढ्या आमच्या फोटोला जोड्याने बडवत म्हणतील की यांच्याच मूर्खपणामुळे आम्ही आरक्षण गमावले! पत्रकार भूपेंद्र गणवीर आणि अच्युत

भोईट यांचे म्हणणे लक्षात घेतले की, उप वर्गीकरणातून बौद्ध समाजाच्या टक्क्याला, वाटचाला अजिबात चढा बसत नाही, हे पुरते स्पष्ट होते. त्यामुळे उपवर्गीकरणाची गोमटी, मधुर फळे त्यासाठी आसुसलेल्या इतर अनुसूचित जातींना मनसुदापणे चाखू देण्याची भूमिका बौद्ध समाजाने घेतली तर त्यात काहीच वावगे ठरणार नाही. खरे तर, घटनाबाह्य क्रीमी लेअर आणि एससी/ एसटी या प्रवर्गांच्या वर्गीय एक्तेला बाधा हे दोनच मुद्दे सर्वोच्च न्यायालयाच्या उप वर्गीकरणाच्या निकालास आक्षेप घेण्यासारखे आहेत, अशातला भाग नाही. तो निकाल म्हणजे दुसरे - तिसरे काही नसून अनुसूचित जातींचा आरक्षणाचा संविधानिक अधिकार संपवण्याची नांदी आहे. खंडपीठातील सातही न्यायमूर्तींची निकालपत्रे बारकाईने वाचली तर त्याची खात्री कुणालाही पटेल. केवळ घटनाबाह्य क्रीमी लेअर नव्हे, तर आरक्षणाला कालमर्यादा घालण्याचे आणि जाती आधारित आरक्षण समूळ नष्ट करण्याचे मनसुबे त्या निकालपत्रातून उघड होत आहेत! वास्तविक जाती आणि त्यावरून होणारा भेदाभेद आधी होता म्हणून जाती आधारित आरक्षण आले, हे वास्तव आहे. पण आरक्षणांमुळे जातीवाद वाढतोय, असे मत मांडतानाच आरक्षण आर्थिक निकषावर लागू करण्याचा आग्रह त्या निकालात धरण्यात आला आहे. अनुसूचित जाती, जमातींना प्रतिनिधित्व मिळण्याचा संविधानिक अधिकार हिरावून घेण्याचा हा धोका शिक्षणात अग्रसर असलेल्या बौद्ध - आंबेडकरी समाजाने सर्वात आधी हेरला आहे इतकेच. त्यामुळेच उप वर्गीकरणविरोधी लढ्यात तो समाज



अग्रभागी दिसत आहे. उप वर्गीकरणारवून सुरु झालेल्या वादात बौद्ध समाजाला आरक्षणाचे सर्वाधिक लाभार्थी असल्याचे ठरवले जात आहे. तसेच क्रीमी लेअरमध्ये ओढण्यास त्याला पात्र समजले जात आहे. अर्थात, त्याला कुठल्याही अधिकृत डेटाचा - आकडेवारीचा आधार नाही. केवळ ठळक अस्तित्वामुळे बौद्ध समाज हा घटक ठळकपणे सर्वांच्या नजरेत भरतोय इतकेच. खरे तर, हा समाज प्रामुख्याने एकट्या महाराष्ट्रातच आहे. देशभरातील इतर राज्यांमध्ये चर्मकार हा समाज आरक्षणाचा सर्वाधिक लाभार्थी राहिला आहे. १९९० मध्ये खासगीकरणाचे धोरण आले. त्यापूर्वी सरकारी सेवेत म्हणे अनुसूचित जातींच्या १० लाख जागा रिकाम्या होत्या. तो अनुशेष कुणी मिळला, या प्रश्नाचे उत्तर कदापिही मिळण्याची शक्यता नाही. पण आरक्षणाचा लाभ घेवून ‘दलित’ असल्याचे उघड होवू न देण्याची काळजी वाहत सुखनैवे सरकारी नोकऱ्या करणाऱ्यांची संख्या, प्रमाण किती आहे? त्यात मोठ्या अनुसूचित जातींचे किती आणि मायक्रो अनुसूचित जातींचे लोक किती आहेत? याची आकडेवारी जाहीर झाली तर आरक्षणाचे सर्वाधिक लाभार्थी कोण, या प्रश्नाचे खरे उत्तर आणि वास्तव त्यातून सर्वांना कळून चुकेल.

‘मैने प्यार किया’ फेम भाग्यश्री म्हणते, न सोललेल्या बटाट्यांमुळे कमी होतो क्रॅम्पसचा त्रास खरंच हे शक्य आहे का? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात.

आपल्यापैकी बऱ्याच लोकांना बटाटा आवडतो. आपण सहसा भाजी बनवताना बटाटा सोलून टाकतो; पण अभिनेत्री भाग्यश्री सांगते की, असे करू नका. न सोललेल्या बटाट्याची भाजी खाल्ल्याने स्नायूंचे दुखणे कमी होते.



भाग्यश्रीने तिच्या एका यूट्यूब शॉर्टमध्ये सांगितले आहे, पोर्टेशियम व मॅग्नेशियम यांच्या कमतरतेमुळे आपल्याला क्रॅम्पस येतात. पोर्टेशियम आणि मॅग्नेशियमची मात्रा वाढविण्यासाठी बटाट्याची साल उपयुक्त ठरू शकते. बटाट्याच्या सालीमध्ये आवश्यक खनिजे असतात, जी आपल्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात. आपल्या दैनंदिन आहारात सालीसह बटाट्यांचा वापर करा. बटाट्याची साल मसाल्यांबरोबर आणखी चविष्ट वाटते. साहित्य एक चमचा तेल एक चमचा जिरे चिमूटभर हिंग एक चमचा जिरे पावडर एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा धणे पावडर एक चमचा आमचूर पावडर सालीसह उकडलेले दोन बटाटे पाणी मीठ कृती वरील सर्व मसाले तेलत टाका आणि चांगले परतून घ्या. त्यानंतर त्यात उकडलेले बटाटे सालीसहित टाका. त्यानंतर त्यात थोडे पाणी आणि चवीनुसार मीठ टाका. त्यानंतर ही भाजी शिजवून घ्या. पाहा व्हिडीओ खरेच ही वरील रेसिपी फायदेशीर आहे का? मुंबई येथील वोक्हार्ट हॉस्पिटलच्या इंटरनल मेडिसीन डॉ. ऋतुजा उगममुगले सांगतात, बटाट्याची

साल आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. बटाट्याच्या सालीमध्ये पोर्टेशियमचे प्रमाण जास्त असते, जे स्नायूंच्या क्रॅम्पस दूर करण्यास विशेषतः इलेक्ट्रोलाइट संतुलित नसल्यामुळे

होणारे शारीरिक त्रास टाळण्यास मदत करते. पोर्टेशियममुळे स्नायूंचे कार्य मजबूत होण्यास मदत मिळते. तसेच बटाटे मॅग्नेशियमचाही प्रमुख स्रोत आहे. ही खनिजे स्नायूंचे क्रॅम्पस कमी करण्यास मदत करतात. त्याशिवाय बटाट्याच्या सालीमध्ये भरपूर फायबर असते, जे पचनास मदत करतात. बटाट्याची भाजी खाणे किंवा न सोललेले बटाटे खाणे हा पोर्टेशियम वाढविण्याचा एक उत्तम सोपा मार्ग आहे आणि त्यामुळे स्नायूंच्या क्रॅम्पसासून आराम मिळतो. उजाला सिग्नस ग्रुप ऑफ हॉस्पिटलच्या आहारतज्ज्ञ एकता सिधवाल सांगतात, न सोललेल्या बटाट्याची भाजी ही फक्त स्नायूंच्या आरोग्यासाठीच नाही, तर संपूर्ण आरोग्यासाठी फायदेशीर असते; जी आपल्याला आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे देतात. जर डिहायड्रेशन किंवा नीट रक्तप्रवाह होत नसेल आणि यांसारख्या कारणामुळे क्रॅम्पस येत असतील, तर त्यासाठी बटाट्याच्या सालीबरोबर भरपूर पाणी पिणे आणि इलेक्ट्रोलाइट्स (पोर्टेशियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम) समृद्ध संतुलित आहार घेणे फायदेशीर ठरू शकतो.

तांब्याच्या भांड्यात गरम लिंबू पाणी प्यायल्याने विषबाधा होऊ शकते? तज्ज्ञांनी मांडले मत..

तांब्याच्या भांड्यात साठवलेले पाणी प्यायल्याने किंवा लिंबू पाणी प्यायल्याने अनेक आजारांपासून लढण्याची शक्ती मिळते. या संदर्भातील माहिती सातत्याने सोशल मीडियावर चर्चेत असते. पोषणतज्ज्ञ ल्युक कॉउटिनो सांगतात, याच सवयी जेव्हा जास्त प्रमाणात दैनंदिन आयुष्यात आणल्या जातात तेव्हा त्याचा घातक परिणामही आरोग्यावर होऊ शकतो. इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या एका पोस्टमध्ये त्यांनी एका प्रकरणाचा उल्लेख केला आहे; ज्यात त्यांनी लिहिलेय, अकिरा या १७ वर्षीय मुलीचे पोट अचानक एके दिवशी सकाळी दुखू लागले. या संदर्भात तिने कौटिनोकडे तक्रार केली. कौटिनो यांनी तिला तपासल्यावर लक्षात आले की, तिच्या पोटात दुखायला सुरुवात होण्याआधी तिने तांब्याच्या भांड्यातील पाणी गरम करून, तसेच त्यात लिंबाचा रस टाकून, ती ते पाणी प्यायली होती. तिला असे करणे थांबवायला सांगितल्याबरोबर, तिला होणारा त्रास हळूहळू कमी होऊ लागला. यामागे कारण काय होते? बऱ्याच वेलेनेस ट्रेंडप्रमाणे, संयम महत्त्वाचा आहे आणि एकूणच आरोग्य राखण्यासाठी या पाण्याच्या वापराच्या लोकप्रिय पद्धतीचे संभाव्य तोटे समजून घेणेही गरजेचे आहे. नीलांजना जे., अपोलो क्लिनिक, जे. पी. नगर येथील आहारतज्ज्ञांनी सांगितले, तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्यासाठी वापरल्यास अनेक फायदे होऊ शकतात; परंतु ते जास्त प्रमाणात प्यायल्यास विषबाधा होऊ शकते. तांब्याच्या भांड्यामधून दररोज एक किंवा दोन ग्लास अधिक प्यायल्याने तांब्यातील विषारीपणा, गॅस्ट्रोइंटेस्टायनल त्रास, यकृत खराब होणे व न्यूरोलॉजिकल यांसारख्या



अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. हंग्री कोआला येथील वरिष्ठ पोषणतज्ज्ञ इस्पिता चक्रवर्ती या गोष्टीला सहमती देत म्हणाल्या, जागतिक आरोग्य संघटनेने तांब्याच्या भांड्यातील प्रतिलिटर पाण्यातील जास्तीत जास्त दोन मिलिग्रॅम पाणी पिण्याची शिफारस केली आहे. नीलांजना यांच्या मते, या गरम केलेले पाणी किंवा लिंबू मिसळलेले पाणी तांब्याच्या भांड्यातून पिण्यास नकार देतात. गरम पाणी किंवा लिंबाचा रस घातलेले पाणी तांब्याच्या भांड्यात ओतल्यास ही बाब रासायनिक अभिक्रियांना जन्म देऊ शकते. कारण-तांब्याचे गुणधर्म अम्लीय पदार्थांद्वारे (लिंबासारखे) बदलू शकतात किंवा उष्णतेमुळे अशा प्रकारे तांबे धातूपासून जे क्षार तयार होतात, ते शरीरासाठी मोठ्या प्रमाणात हानिकारक असतात. नीलांजना यांच्या मते, जर तांब्याच्या भांड्यात गरम पाणी किंवा लिंबाचा रस

घातला, तर तांबे धातूमुळे अॅसिटेट आणि कॉपर कार्बोनेट यांसारखी विषारी संयुगे तयार होऊ शकतात. त्याच्या सेवनामुळे इतर आरोग्यविषयक समस्या गंभीर गॅस्ट्रोइंटेस्टायनल गडबड होऊ शकते. कोणी सावध राहयला हवे? नीलांजना सांगतात, गर्भवती महिलांनी काळजी घ्यायला हवी की, तांब्याच्या भांड्यातील जास्त पाणी पिणे गर्भातील बाळाच्या वाढीवर परिणाम करू शकते. त्या म्हणतात की, बाळावर तांब्याच्या विषबाधेचा जास्त परिणाम होतो. कारण-त्यांचे शरीर लहान आकाराचे असते आणि त्यांच्या शरीराची हळूहळू वाढ होत असते. यकृताच्या रुग्णांनीही तांब्यातील पाण्याचे सेवन मर्यादित केले पाहिजे. कारण- त्यांचे यकृत तांबे डिटॉक्सिफाय आणि उत्सर्जित करण्यात कार्यक्षमतेने कार्य करू शकत नाही. चक्रवर्तीनुसार तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याचे फायदे सर्व रोग बरे करते तांब्यामध्ये प्रतिजैविक गुणधर्म आणि संभाव्य आरोग्य फायदे आहेत. परंतु, ते सर्व रोगांवर उपचार नाही. कर्करोग, मधुमेह किंवा इतर दीर्घकालीन आजार बरे करण्याचे दावे निराधार आहेत. अधिक तांबे नेहमीच चांगले कोणत्याही पोषक घटकांप्रमाणेच संयम महत्त्वाचा आहे. तांब्याचे जास्त सेवन हानिकारक असू शकते. तांब्याचे भांडे पाणी शुद्ध करते तांबे काही जीवाणू नष्ट करू शकतात; परंतु पाणी शुद्धीकरणसाठी ही एक विश्वासार्ह पद्धत नाही. तांब्याच्या भांड्यांमध्ये स्वच्छ, फिल्टर केलेले पाणी वापरणे आवश्यक आहे.

आठवड्याभराची अपुरी झोप वीकेंडला घेतल्याने हृदयविकाराचा धोका कमी होऊ शकतो; संशोधनातून समोर आली माहिती

झोप ही प्रत्येकालाच आवडते आणि प्रत्येकाची झोपण्याची शैली वेगवेगळी असते. आजकालच्या धावपळीच्या जीवनात चांगली झोप घेणे फारच अवघड झाले आहे. गेल्या काही वर्षात हृदयविकाराच्या झटक्याने अनेक सेलिब्रिटींना आपला जीव गमवावा लागला आहे. चिंतेची बाब म्हणजे यातील काही लोक ५० वर्षांपेक्षा कमी वयाचे होते. सेलिब्रिटींपासून ते सामान्य लोकांपर्यंत हृदयविकाराच्या झटक्याला लोक बळी पडत आहेत. दरम्यान, एका अभ्यासात असे समोर आले आहे की, आठवड्याभरातली अपुरी झोप वीकेंडला घेतल्याने हृदयविकाराचा धोका २० टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतो. इंटरव्हेशनल कार्डिओलॉजिस्ट, नानावटी मॅन्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मुंबईचे डॉक्टर राजीव भागवत यांनी या संदर्भात द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सविस्तर माहिती दिली आहे. चीनमधील स्टेट की लॅबोरेटरी ऑफ इन्फेक्शियस डिसेजने केलेल्या १४ वर्षांच्या संपूर्ण अभ्यासानुसार,



आठवड्याच्या शेवटच्या दिवसात जास्त तास झोपल्याने तुमच्या शरीराला झालेल्या झोपेच्या कमतरतेची भरपाई होऊ शकते, असे संशोधकांना आढळून आले आहे. हृदयाच्या आरोग्यासाठी झोप का आवश्यक आहे झोप म्हणजे तुमचे शरीर विश्रांती घेते आणि स्वतःची दुरुस्ती करते. झोपेत असताना एखाद्या व्यक्तीचे हृदय गती आणि रक्तदाब कमी होतो, कारण त्यांचा श्वास स्थिर आणि

नियमित होतो. याशिवाय तुम्ही जितके कमी झोपता, तितका तुमचा ताण सक्रिय असतो. आठवड्याच्या शेवटी झोपणे खरोखर शक्य आहे का? आठवड्याच्या शेवटी खूप वेळ झोपून झोप पूर्ण करणे तसे शक्य नाहीये. कारण तुमची झोपेची कमतरता भरून काढण्यासाठी आठवड्याच्या शेवटी खूप तासांची झोप लागते. २०२३ मधील नॅशनल स्लीप फाउंडेशनच्या अभ्यासात असे दिसून आले आहे की, तासभराची कमी झोप भरून काढण्यासाठीही नंतर बराच वेळ लागतो. त्यामुळे दर आठवड्याला पाच दिवसांच्या झोपेची कमतरता भरून काढण्यासाठी तुम्हाला आठवड्याच्या शेवटी ४८ तासांपेक्षा जास्त वेळ लागेल. याशिवाय झोपेची वेळही सुनिश्चित करणे गरजेचे आहे. जर तुम्ही उशिरा उठलात, तर तुम्ही उशिरा झोपाल आणि सोमवारची सकाळची झोप कमी कराल, जेव्हा तुम्हाला पूर्ण विश्रांतीची आवश्यकता असेल; त्यामुळे प्रथम झोपेची कमतरता टाळा आणि कमीत कमी सहा ते सात तास झोपण्याचा प्रयत्न करा. संध्याकाळी उशिरा चहा, कॉफी आणि साखर यांसारखे उत्तेजक पदार्थ टाळा. तुमच्या रात्रीच्या जेवणासाठी तुम्ही गरम दूध, मल्टीग्रेन रोटी आणि अंडी यांचा समावेश करू शकता, कारण ते स्लीप हार्मोन मेलाटोनिनच्या नियमनात मदत करते. आहार आपल्याला झोपेचे वेळापत्रक राखण्यास मदत करू शकतो.

पाठदुखीची समस्या पाठ सोडत नाही? डॉक्टरांचं एका आणि 'हे' पदार्थ पूर्णतः बंद करा

दिवसभराच्या बैठ्या कामांनी अनेकदा आपली पाठ अवघडते. लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरवर काम असल्याने बसून काम करण्याशिवाय पर्याय नसतो. सकाळी लवकर उठून-आवकून आपण जे कामाला सुरुवात करतो, ते संध्याकाळ आणि रात्र कधी होते तेही कळत नाही. रात्री आपण पाठ टेकतो तेव्हाच काय तो पाठीला आराम मिळतो. त्यात पाठदुखी ही कोणत्याही वयातील व्यक्तीसाठी समस्या बनू शकते. तुम्हालाही पाठीत हलके दुखणे सतत होत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करण्याऐवजी त्यावर वेळीच उपचार करा. एकाच आसनात बराच वेळ बसल्याने पाठदुखी होते. पण, जर ही समस्या तुम्हाला बराच काळ त्रास देत असेल तर थोडी काळजी घ्या. कारण-ही गंभीर आजाराची सुरुवातीची लक्षणे असू शकतात. त्यामुळे तुम्हाला जर पाठदुखीची समस्या असेल, तर काही पदार्थांपासून तुम्ही दूर राहणे गरजेचे आहे.हे पदार्थ नेमके कोणते ते जाणून घेऊ. फिटनेस व पोषण शास्त्रज्ञ आणि फूड दरझीचे सह-संस्थापक डॉ. सिद्धांत भार्गव यांनी दी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना या संदर्भात सविस्तर माहिती दिली आहे. ज्यांना पाठदुखीची समस्या आहे त्यांनी साखर, साखरयुक्त सिरप, मका आणि तेल याचा आहारात समावेश करू नये. नैसर्गिक वा प्रक्रिया न केलेला मका हा आरोग्यदायी असला तरी प्रक्रियेदरम्यान त्यातील पोषक तत्त्वे निघून जातात आणि त्याचा आपल्या शरीरावर वेगळा परिणाम होतो. त्यामुळे जर तुम्ही तुमच्या आहारात मक्याचा समावेश करीत असाल, तर तो प्रक्रिया

केलेला नसावा. प्रक्रिया केलेला मका खाल्ल्याने पाठीच्या खालच्या वेदना वाढू शकतात. देवेंद्र फडणवीसांनी सुरत लुटीबाबत केलेल्या विधानावरून प्रकाश आंबेडकरांची टीका; म्हणाले, भाजपा-आरएसएसला आजही डॉ. सिद्धांत भार्गव यांच्या मते, प्रक्रिया केलेल्या मक्यामुळे इन्सुलिनच्या पातळीत झपाट्याने वाढ होऊ शकते आणि त्यामुळे जळजळ आणि वजन वाढू शकते. जास्त वजनामुळे मणक्यावर अतिरिक्त ताण पडतो आणि पाठीच्या खालच्या भागात दुखणे वाढते. तसेच यामुळे जळजळ बरे होण्याची प्रक्रिया मंद होऊ शकते आणि पाठीच्या खालच्या भागात दुखण्यासारखी परिस्थिती वाढू शकते. मक्यामध्ये बी जीवनसत्त्व आणि खनिजे, तसेच फायबर असते; मध्यम प्रमाणात सेवन केल्यास एकूण आरोग्यासाठी हे घटक चांगले असू शकतात. संपूर्ण मक्यामध्ये अँटिऑक्सिडंट्सदेखील असतात, जे शरीरातील ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करण्यास मदत करतात. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार दाहकविरोधी आहारामुळे पाठदुखी कमी होण्यास मदत होते. भरपूर फळे आणि भाज्या खाणे आवश्यक आहे. कारण- त्यामध्ये अँटिऑक्सिडंट्स असतात.स्वयंपाक करताना हळद किंवा आले घातल्याने शक्तिशाली दाहकविरोधी फायदेदेखील मिळू शकतात. तसेच, भरपूर पाणी प्यायल्याने आपले शरीर हायड्रेट राहते आणि त्यामुळे स्नायूंमधील कडकपणा कमी होऊन संपूर्ण आरोग्याला चालना मिळते, असे डॉ. भार्गव म्हणाले.



अंजीरच्या पाण्याचे आहेत अफलातून फायदे, पुरुषांना होईल उपाशीपोटी पिण्याचा फायदा

सकाळची निरोगी सुरुवात तुमच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाची आहे. असे बरेच पदार्थ आहेत जे सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्याने आरोग्यदायी जीवनशैलीसाठी सर्वोत्तम अन्न मानले जाते. तुमचे आरोग्य या पदार्थांच्या सेवनाने सुधारू शकते. अंजीरदेखील त्यापैकी एक आहे. जर तुम्ही रिकाम्या पोटी अंजीरचे पाणी प्यायलात किंवा तुम्ही रिकाम्या पोटी अंजीर खात दिवसाची सुरुवात केली तर तुम्हाला एक नाही तर अनेक फायदे मिळतील. अनेक डॉक्टरही रोज २ भिजवलेले अंजीर खाण्याचा सल्ला देतात. जाणून घ्या अंजीरचे पाणी रिकाम्या पोटी पिण्याचे फायदे अंजीरच्या पाण्यात भरपूर फायबर असून याला फायबर रिच फूड म्हणून ओळखले जाते. यामधील फायबर जे पचनसंस्थेसाठी चांगले ठरते. सकाळी रिकाम्या पोटी अंजीरचे पाणी प्यायल्याने आतड्याची हालचाल सुलभ होते आणि आतड्यांचे आरोग्यही चांगले राहते. तसेच फायबर जास्त प्रमाणात असल्याने तुम्हाला भूक लवकर लागत नाही आणि वजन नियंत्रणात राहण्याचे कामही अंजीर चांगले करते. जर तुम्ही रोज सकाळी रिकाम्या पोटी अंजीरचे पाणी प्यायले



तर ते तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले असते. अंजीर हे फायबर आणि पोर्टेशियमचा समृद्ध स्रोत आहे. त्यामुळे रोज सकाळी उपाशीपोटी अंजीरचे पाणी प्यायल्याने शरीरात जमा झालेले विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि शरीर अधिक चांगल्या पद्धतीने निरोगी राहण्यास मदत मिळते.

ज्यांना आपले वजन नियंत्रणात ठेवायचे आहे अथवा वजनाचे व्यवस्थापन करायचे आहे त्यांच्यासाठी अंजीरचे पाणी खूप फायदेशीर ठरते. हे तुमचे चयापचय वाढवेल, जे वजन कमी करण्यास मदत करेल. तुम्हाला लवकर वजन कमी करायचे असेल तर तुम्ही आपल्या दैनंदिन जीवनात अंजीर पाण्याचा समावेश करून घ्या. मधुमेहाची पातळी पोषक तत्वांनी समृद्ध अंजीर रक्तातील साखरेची पातळी राखण्यासही मदत करते. असे मानले जाते की अंजीरचे पाणी प्यायल्याने टाईप-२ मधुमेहामध्ये ग्लूकोजची पातळी नियंत्रणात राहते. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही स्मूदी किंवा सॅलडमध्ये अंजीरही घालू शकता. अंजीरचे सेवन नियमित करणे मधुमेही रुग्णांसाठी अत्यंत उपयोगी ठरते असे डॉक्टरही सांगतात. याशिवाय ज्या पुरुषांना आपल्या शरीराचा स्टॅमिना वाढवायचा आहे, त्यांनी नियमितपणे पाण्याचे भिजवलेले अंजीर खावे अथवा अंजीरचे पाणी अशा पुरुषांनी नियमित पिण्याची सवय लाऊन घ्यावी. आठवड्याभरात पुरुषांमधील स्टॅमिना यामुळे नक्कीच वाढण्यास मदत मिळते आणि याशिवाय दिवसभर एनर्जी राहण्यास मदत मिळते.

बाप्पाच्या प्रसादासाठी वाटीभर रव्यापासून बनवा मऊसूत गोड बर्फी, जाणून घ्या सोपी रेसिपी

गणेशोत्सव अखेर सुरू झाला असून आपल्या या मायानगरीत आता बाप्पाचे मोठ्या जोशात आगमन झाले आहे. महाराष्ट्रातील मुख्य सणांपैकी हा एक सण आहे. हिंदू धर्मात या सणाला फार महत्त्व आहे. या सणानिमित्त बाप्पाची पूजा-अर्चा करून त्याला प्रसाद अर्पण केला जातो. आता अनेकदा या प्रसादासाठी काही गोडाचा पदार्थ बनवला जातो.आम्हीदेखील बाप्पाच्या प्रसादासाठीची एक खास आणि सोपी रेसिपी आज तुमच्यासोबत शेअर करत आहोत. तुम्ही लाडू, मोदक हे पदार्थ तर बाप्पासाठी अनेकदा बनवले असतील मात्र घाईगडबडीच्या वेळी तुम्ही बाप्पासाठी सहज आणि सोप्या पद्धतीने रव्याची बर्फी तयार करू शकता. आज आम्ही तुम्हाला एक वाटी रव्यापासून मऊसूत आणि स्वादिष्ट बर्फी कशी तयार करायची याची एक खास रेसिपी सांगत आहोत. जाणून घ्या

यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.बाप्पाच्या प्रसादासाठी वाटीभर रव्यापासून बनवा मऊसूत गोड बर्फी, जाणून घ्या सोपी रेसिपी साहित्य रवा तूप साखर पाणी सुकें खोबरं वेलची पूड कृती रव्याची बर्फी बनवण्यासाठी सर्वप्रथम एका कढईत ३ चमचे तूप घाला तूप विरघळल्यानंतर यात एक वाटी रवा टाका आणि परतून घ्या रवा खरपूस भाजून



झाल्यानंतर एका बाऊलमध्ये काढून घ्या. त्यानंतर कढईत एक वाटी साखर घाला यानंतर यात ग्लासभर पाणी टाका पाण्यात साखर विरघळल्यानंतर त्यात भाजलेला रवा घालून मिक्स करा नंतर यात एक कप किसलेलं खोबर आणि अर्धा चमचा वेलची पूड घाला आणि मिक्स करा आणि मग गॅस बंद करा आता एका ताटाला तुपाने ग्रीस करा मग यात तयार मिश्रण पसरवा आणि मग यावर ड्राय फ्रुट्सचे तुकडे गार्निश करा नंतर हे मिश्रण काहीवेळ थंड करत ठेवा आणि मग चाकूच्या साहाय्याने याच्या वड्या पाडून घ्या अशाप्रकारे तुमची रव्याची बर्फी काही मिनिटांतच तयार होईल

घरकुल लाभार्थ्यांची पैशासाठी मुख्यमंत्र्यांना हाक !

तीन महिन्यांपासून घरकुलाचा हप्ता पेंडिंग : घराचे स्वप्न अर्ध्यावरच

जनरल कॅटेगरीकडे लोकांची पाठ जनरल कॅटेगरी ड वर्गातील लोकांना २०२१ पूर्वी लाभ देण्यासाठी घरकुलांना मंजुरी मिळायची व उद्दिष्ट देण्यात येत होते. पण, २०२१ पासून उद्दिष्ट नाही आणि मंजुरी देण्यात येत नसल्याने ड वर्गातील पात्र लाभार्थी घरकुलाच्या प्रतीक्षेत असल्याचे चित्र आहे.



घरकुल योजना सुरु केली. २०२३-२४ या वर्षात २ हजार २०० घरकुलांना मंजुरी देण्यात आली. १५ हजार रुपयांचा पहिला हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाला.

पुढील हप्ते पडत समितीच्या बांधकाम विभागात खेटे मारत असताना त्यांच्याकडून बजेट नसल्याने सांगितले जात आहे.

व्यापले आपले कन्ने घर मोडून पक्के घर करण्यासाठी लाभार्थ्यांनी मांडवात अन् शेजाऱ्यांच्या घरात राहायला सुरुवात केली. शासन प्रशासन आणि लोकप्रतिनिधी घरकुल लाभार्थ्यांची समस्या पसून लाभार्थ्यांची समस्या सोडवावे लाभार्थ्यांकडून अशी अपेक्षा करत आहे. पहिला हप्ता आला आणि पुढील कामास सुरुवात झाली. मात्र, मे २०२४ पासून पुढचा हप्ता खात्यात जमा झाल्या नसल्यामुळे पदमोड करून पैसे गुंतवणारे लाभार्थी आर्थिक संकटात सापडले आहेत नसल्याने लाभार्थी पंचायत विभागात खेटे मारत असताना त्यांच्याकडून बजेट नसल्याने सांगितले जात आहे.

संजय गांधी योजना, श्रावणबाळ योजनेच्या लातूर शहरातील लाभार्थ्यांनी डीबीटीसाठी कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन

लातूर :- विशेष सहाय्य योजनेतील राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील लाभार्थ्यांना शासनामार्फत देण्यात येत असलेला लाभ तात्काळ मिळवा, यासाठी डीबीटी (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर) द्वारे अर्थसहाय्य वितरीत करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. याकरिता आवश्यक कागदपत्रे लातूर तहसील कार्यालयात सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विशेष सहाय्य योजनेतील राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील लाभार्थ्यांची माहिती डीबीटी (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर) प्रणालीवर

भरण्यासाठी या योजनेतील लातूर शहरातील ज्या लाभार्थ्यांनी त्यांचे आधारकार्ड, बँक पासबुक, राशनकार्ड व मोबाईल नंबर याबाबतची माहिती संबंधित बँकेत अथवा लातूर तहसील कार्यालय येथे अद्याप जमा केली नाही, अशा राज्य पुरस्कृत संगायो व श्रावणबाळ योजनेतील लातूर शहरातील लाभार्थी यांनी त्यांचे आधारकार्ड, बँक पासबुक, राशनकार्ड यांच्या छायांकित प्रत व मोबाईल नंबर तीन दिवसात लातूर तहसील कार्यालय लातूर (संगायो लातूर शहर शाखा) येथे जमा करावेत, असे आवाहन तहसीलदार यांच्यावतीने करण्यात येत आहेत.

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या देश विदेशातील कार्यावर संशोधन करून बार्टी उभारणार डॉ.आंबेडकर अकाईव्ह..!-सुनील वारे महारासंचालक, बार्टी

पुणे :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाराष्ट्रासह देश विदेशातील कार्यावर संशोधन करून दुर्मिळ दस्तऐवजांचे जतन करून पुढील पिढ्यांना हा वारसा देण्यासाठी डॉ.आंबेडकर अकाईव्हची स्थापना करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय बार्टी अर्थात डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था घेत असून डॉ. आंबेडकर अकाईव्हची स्थापना करतांना आम्हांला अभिमान वाटतो, असे उद्‌गार बार्टी संस्थेचे महारासंचालक श्री. सुनील वारे यांनी संशोधन सल्लागार तज्ञ समितीच्या बैठकीच्या समारोप प्रसंगी काढले. नुकतीच पुणे येथील बार्टी मुख्यालयात या संदर्भात दोन दिवशीय बैठक संपन्न झाली. श्री सुनील वारे यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली सुरु झालेला डॉ.आंबेडकर अभिलेखागार हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प भारतीय इतिहासातील एक अतुलनीय व्यक्तिमत्व आणि सामाजिक न्यायाचे प्रवर्तक असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन, कार्य यांना समर्पित सर्वसमावेशक संशोधन आणि दस्तऐवजीकरण केंद्र म्हणून काम करणार आहे.आंबेडकर चळवळीचे संशोधक असलेले बार्टीतील प्रकल्प व्यवस्थापक डॉ. प्रेम हनवते यांनी महारासंचालक यांच्या मार्गदर्शनात सदर विषयाचा अभ्यासपूर्व विस्तृत आराखडा करून नियामक मंडळाच्या ३३व्या बैठकीत मान्य करून घेऊन त्याची वित्तीय व प्रशासकीय मान्यता घेऊन एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण केला. या प्रकल्पाच्या प्राथमिक उद्दिष्टांमध्ये खालील बाबींचा समाविष्ट आहे दस्तऐवजीकरण आणि जतन- छायाचित्रे, मूळ दस्तऐवज, हँडबिल्स, वर्तमानपत्रे, चित्रपट आणि इतर संबंधित वस्तुसंरक्षणाचे



संग्रहित साहित्याच्या विस्तृत संग्रहाचे संरक्षण आणि जतन करणे. कॅटलॉगिंग आणि ऑर्गनायझेशन- सुलभ प्रवेशयोग्यता आणि उपयोगिता सुनिश्चित करण्यासाठी अभिलेख संग्रह पद्धतशीरपणे सूचीबद्ध करणे आणि आयोजित करणे. सुरक्षा आणि अखंडता-अभिलेखीय सामग्रीची सुरक्षा आणि अखंडता राखण्यासाठी कठोर उपायांची अंमलबजावणी करणे. सहयोग आणि प्रवेश-संशोधक, विद्वान आणि अभ्यागतांसह अभिलेखीय संसाधनांमध्ये प्रवेश वाढविण्यासाठी सहयोग सुलभ करणे. व्यवस्थापनातील सर्वोत्कृष्ट पद्धती- सर्वोच्च मानके राखण्यासाठी अभिलेख व्यवस्थापन आणि संरक्षणातील सर्वोत्तम पद्धतींचा अवलंब करण्यात येईल श्री.रमेश शिंदे, श्री. विजय सुरवडे, श्री योगीराज बागुल, श्री अशोक गोपाळ, डॉ. संदेश वाघ, डॉ. प्रशांत बनसोड, आणि डॉ.संतोष बनसोड. या आंबेडकरवादी अभ्यासकांनी बनवलेल्या मानद समन्वयकांच्या समितीच्या कौशल्याचा या उपक्रमाला फायदा होत आहे . आंबेडकर इतिहासलेखनाचे

त्यांचे विस्तृत ज्ञान या प्रकल्पासाठी मार्गदर्शक ठरेल. नुकतीच सुनील वारे बार्टी महारासंचालकांच्या मार्गदर्शनाखाली, या समन्वयकांसह विभाग प्रमुख श्रीमती प्रा.वृषाली शिंदे आणि श्रीमती इंदिरा अस्वार- रजिस्ट्रार बार्टी, आरती डॉ. प्रेम हनवते-प्रकल्प व्यवस्थापक, श्रीमती आरती जाधव- प्रकल्प व्यवस्थापक आणि डॉ. संभाजी बिराजे-सहयोगी प्रकल्प व्यवस्थापक यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. आंबेडकर अकाईव्हजिच्या रुपरेषा आणि भविष्यातील योजनांना अंतिम रूप देण्यासाठी, दस्तऐवजीकरण, जतन आणि अभ्यासपूर्ण सहभागासाठी धोरणात्मक कृतींची रुपरेषा देण्यासाठी ही बैठक महत्त्वपूर्ण बार्टी मुख्यालयात संपन्न झाली. आंबेडकर अकाईव्हजिच्या संशोधन आणि दस्तऐवजीकरण केंद्र हे ज्ञानाचे केंद्र बनणे, शिक्षणाला चालना देणे आणि डॉ. आंबेडकरांच्या कल्पना आणि योगदानांसह सार्वजनिक सहभागाचे उद्दिष्ट आहे. त्यांचा वारसा जपून, केंद्र भावी पिढ्यांना प्रेरणा देईल आणि सामाजिक न्याय आणि समानतेच्या जागतिक प्रवाहात योगदान देईल.डॉ.आंबेडकर अकाईव्ह (डॉ. आंबेडकर अभिलेखागार हे केवळ ऐतिहासिक भांडार नसून देश विदेशातील अभ्यासक, संशोधकांसाठी आंबेडकर चळवळीचा विविध अंगांने अभ्यास करण्यासाठी पर्वणी ठरणार आहे.या अतिशय महत्त्वपूर्ण ऐतिहासिक कार्याची सुरुवात केल्याबद्दल नॅशनल आंबेडकराईट हिस्ट्री असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. संदेश वाघ आणि राष्ट्रीय सेक्रेटरी डॉ. संतोष बनसोड यांनी महारासंचालक सुनील वारे याचा सत्कार करून अभिनंदन केले.



लातूरतील जुन्या गाव भागातील पापविनाश रोड येथे बाल गणेश भक्तांनी सुंदर व आकर्षक अशा श्री गणेशाची स्थापना केली.पापविनाशाचा राजा या नावाने ओळखला जाणाऱ्या या गणेश मंडळाने उत्कृष्ट आरास केली आहे.गणेश मंडळाच्या बाल गणेशांनी प्रतिदिन आरती, प्रसाद सह विविध प्रकारच्या लहान सहान कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.या सर्व बाल गणेशामध्ये प्रेडक उत्साह दिसून येत आहे

मराठवाडास्तरीय दिव्यांग विशेष शिक्षक सन्मान समारंभ उत्साहात संपन्न

लातूर :- बीयांड व्हिजन फाउंडेशन, लायन्स क्लब, लातूर (मेन), प्रादेशिक उपायुक्त कार्यालय, समाज कल्याण विभाग, लातूर, जोशी मॅथ्स क्लासचे व महाम्ना बसवेश्वर महाविद्यालय, लातूर यांच्यावतीने मराठवाडाच्या लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, बीड, जालना, छत्रपती संभाजी नगर आणि धाराशिव या जिल्ह्यातील दिव्यांग विशेष शिक्षकांना त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. महाम्ना बसवेश्वर महाविद्यालयातील एमसीव्हीसी सभागृहामध्ये संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री आदिनाथ सांगवे, प्रमुख अतिथी डॉ. अर्चनाताई पाटील चाक्रकर, संचालक श्री राजेश्वर बुके, प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार, लायन्स क्लब लातूर मेनचे अध्यक्ष सुदर्शन कंजे, माजी प्रांतपाल डॉ. मन्मथ भातांब्रे, प्रभारी प्राचार्य डॉ. संजय गवई, उपाध्यक्ष वृषाली जोशी, इनव्हिल क्लब क्लबच्या ज्योती मंत्री, सचिव अनुराधा अग्रवाल, डॉ. माधव गोरे, उपाध्यक्ष प्रा. सुशील शेळके, सचिव संदीप चोपडे, मीरा चोपडे, प्रशांत गवंडगावे, सदस्य किशोर सस्ताने व दशरथ सुरवसे इत्यादींची उपस्थिती होती.

मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील ५० शिक्षक आणि त्यांच्या कुटुंबियांचा विशेष सत्कार करण्यात आला, यामध्ये प्रशस्तीपत्र आणि भेटवस्तू देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी जगतज्योती महात्मा बसवेश्वर व डॉ. हेलन केलर यांच्या प्रतिमांना अभिवादन करण्यात आले. लायन्स क्लबच्या प्रथेनुसार अध्यक्ष सुदर्शन कंजे यांनी बेल वाजवून व ध्वज वंदन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. अंध विद्यालयातील संगीत शिक्षक-शिक्षिकांनी सुमधुर स्वरात स्वागत गीत प्रस्तुत केले यावेळी डॉ. अर्चनाताई पाटील चाक्रकर म्हणाऱ्या की, सर्व दिव्यांग बांधवांप्रती माझ्या मनामध्ये आस्था आहे. जिळाव्याचे नाते आहे. आपण फाउंडेशनच्या कार्याबद्दल समाधानी असून या संस्थेच्या संस्थेचा अविभाज्य भाग असल्याचे सांगितले आणि कौटुंबिक नाते दृढ करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. यावेळी अविनाश देवसटवार म्हणाले की, सामाजिक न्याय विभागातील सर्व योजनांचा लाभ दिव्यांगांना



मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे करेल असे सांगितले. यावेळी संचालक राजेश्वर बुके, सुदर्शन कंजे, डॉ. मन्मथ भातांब्रे, प्रभारी प्राचार्य डॉ. संजय गवई यांनी आपआपली मनोगते व्यक्त करून सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिल्या. त्यानंतर मराठवाड्यातील माणकेश्वर बडे, राजेंद्र वैद्य, डॉ. निकेश भोगीलाल मदार, गोविंद डोंगरे, सहदेव बोडरे, महादेव बोडरे, राजेश ठाकरे, मोहन शिंगणे, रामजी मुंडे, राजेश राजेश्वर चिटमलवार, गणेश माने, चंद्रकांत सोळंके, चंद्रकांत मोघे, अमोल निलंगेकर

आदि शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला अध्यक्षीय समारोप करतांना आदिनाथ सांगवे म्हणाले की, आज दिव्यांग विशेष शिक्षकांचा सन्मान सोहळा आमच्या महाविद्यालयात आयोजित केला त्याबद्दल फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी यांचे स्वागत करतो. आजच्या या सन्मानामुळे आपली शैक्षणिक क्षेत्रातील कामगिरी अधिकाधिक वाढली आहे, त्यादृष्टिकोनातून आपण आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आणि संस्कारक्षम शिक्षण कसे देता येईल याचा सातत्याने प्रयत्न करावा असे सांगून सर्वांचे अभिनंदन करून अंधांच्या कार्यक्षमतांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मीरा चोपडे आणि डॉ. राहुल डोंबे यांनी केले. प्रास्ताविक फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. माधव गोरे यांनी केले. तर आभार सचिव प्रशांत गवंडगावे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी किशोर सस्ताने, दशरथ सुरवसे, सुदर्शन कंजे, सुधाकर जोशी, बालाजी होनराव, गुरुप्रसाद सुतार, रानाथ लांडगे, नामदेव बेंद्रे यांनी विशेष परिश्रम घेतले.

म्यानमार बर्मा देशातील विप्यासना आचार्य भंते सयाडो अशिन ओट्टामाथारा यांचा पूज्य भिखू संघ आणि भिखूनी संघ यांचे विमानतळावर जंगी स्वागत

मुंबई/प्रतिनिधी :- छत्रपती शिवाजी महाराज अंतर राष्ट्रीय विमानतळ सहार मुंबई येथे शुक्रवार दिनांक ९ सप्टेंबर २०२४ रोजी संध्याकाळी सहा वाजता म्यानमार बर्मा देशातील जागतिक किर्तीचे विपश्यनाचार्य पूज्य भंते सयाडो अशिन ओट्टामाथारा यांचा पूज्य भिखू संघ आणि भिखूनी संघ यांचे आगमन झाले त्यावेळी मुंबई मधील सर्व श्रद्धावान धम्म उपासक आणि धम्म उपासिका यांना विमानतळावर जंगी स्वागत केले. आदरणीय विप्यासना आचार्य भंते सयाडो अशिन ओट्टामाथारा,भिखूनी न्यूनेशी थुओंग,भिखूनी थोन्हा थोफोन, भिखूनी था दाना यांनी,भिखूनी धम्मा यसी,भिखूनी निला अये,भिखू थो हा पॅंग,भिखू न्यूने दूओंग,भिखू बोधिनी यान,सुबोध कुमार गौतम,(बुद्ध गया) यांचे मुंबई मधील सर्व श्रद्धावान धम्म उपासक आणि धम्म उपासिका यांना



विमानतळावर पुष्पगुच आणि पंचशील शार्प देऊन स्वागत केले आणि त्यांची चालण्याच्या वाटेवर चरणार पुष्प अर्पण करण्यात आले. म्यानमार मधील सर्व भिखू आणि भिक्षुणी संघ गया व मुंबईतील

संघ एकूण पंधरा जणांचा हा संघ दिनांक ९,१०,११आणि १२ असे चार दिवस मुंबई मध्ये राहणार आहे. त्यात ते मुंबई मधील चैत्याभूमी,कान्हेरी लेणी,ग्लोबल पॅंगोडा तसेच मुख्य बुद्धविहाराना भेटी देणार आहेत.भंते साधनानंद,पूज्य भंते लामा,धम्म उपासक रविभाऊ गरुड,अनिलभाऊ कदम,संदेश मोहिते,सागर तायडे,तानाजी कांबळे,धम्म उपासिका ज्योतीताई गरुड,तुळसा बाई इंगळे,सुनीता तायडे,चंद्रकला तायडे,योगिता नंदागवळी, अपर्णा जाधव,सरला विजय मोरे,जितेंद्र नंदागवळी,दिपक जाधव,लहान मुले विनित विजय मोरे,रंजना विजय मोरे,अरनीत विनोद चव्हाण,अद्वय प्रमोद तायडे या बाळकांनी लक्ष वेधीन घेतले होते.मुंबई मधील अनेक मान्यवर श्रद्धावान धम्म उपासक आणि धम्म उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

व्यावसायिक महाविद्यायात प्रवेशित विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज भरण्यास १६ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

लातूर :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्गत लातूर जिल्ह्यामध्ये मुलांची १३ मुलींचे १२ असे एकूण २५ शासकीय वसतिगृहे कार्यरत आहेत. या वसतिगृह प्रवेशासाठी तसेच रिक्त जागेअभावी वसतिगृह प्रवेशापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी सन २०२४-२०२५ पासून हे नविन वेब पोर्टल विकसित करण्यात आले आहे. या नवीन पोर्टल लिंकचा वापर करून व्यावसायिक अभ्यासक्रमाचे विद्यार्थी प्रवेशाचे वेळापत्रक, प्रवेशासाठी नियम, अटी वशर्ती यांची माहिती घेवून अर्ज भरू शकतात. शासकीय वसतिगृहात प्रवेश अर्ज भरण्यासाठी जिल्ह्यात व्यावसायिक पदवी, पदविका प्रथम वर्षात, पदव्युत्तर प्रथम वर्षात तसेच थेट द्वितीय वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी दि. १६ सप्टेंबर, २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी वेब पोर्टलवरद्वारे अर्ज भरलेल्या परंतु, रिक्त जागेअभावी वसतिगृह प्रवेशापासून वंचित राहिलेल्या उर्वरित पात्र विद्यार्थ्यांना या पोर्टलद्वारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ देण्यात येणार असून त्यासाठी विद्यार्थ्यांनी पोर्टलवर शासकीय वसतिगृह प्रवेशाचा ऑनलाईन अर्ज करणे अनिवार्य आहे. तेंव्हा शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश घेण्यासाठी तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी वेब पोर्टल वापर करून तसेच स्थानिक गृहप्रमुख, गृहपाल यांच्याकडे संपर्क साधून प्रवेश अर्ज भरावेत, असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त यांनी केले आहे.